


महाराष्ट्र शासन




रो.हं.यो. (सा.बां.) विभाग, धुळे

नागरीकांची सनद

ଅଧ୍ୟୋତ୍ସବ

ଅ.କ୍ର.	ମୂଲ୍ୟ	ପୃଷ୍ଠ କ୍ରମାଂକ
1	2	3
1	ପ୍ରସ୍ତାଵନା	1 ୧୦୧
2	ଵିଭାଗାଚୀ ବାଂଧିଲକୀ ବ ନାଗରୀକାଙ୍ଚୀ ଜବାବଦାରୀ	2 ୧୦୨
3	ଵିଭାଗାଚୀ ରଚନା	3 ୧୦୩
4	କାର୍ଯ୍ୟପୂର୍ତ୍ତୀଚେ ବେଳାପତ୍ରକ, ମାହିତୀଚୀ ସୁଲଭତା ବ ଖାଜଗୀକରଣ	3 ୧୦୩
5	ବାହତୁକୀସ ସୁରକ୍ଷିତ ରସ୍ତେ	4 ୧୦୪
6	ଗାନ୍ଧାର୍ଯ୍ୟାଂଚେ ନିରାକରଣ, ସନ୍ଦେଚା ଆଢାଵା ବ ଜନସାମାନ୍ୟାଂଚୀ ଛାନନ୍ଦୀ	4 ୧୦୪
7	ସନ୍ଦେଚୀ ଅଂମଲବଜାବଣୀ	4 ୧୦୫
8	ଭାଷାଭାବରେ ଉପରେ	6 ୧୦୮



प्रस्तावना

महाराष्ट्र शासनाचा रो.ह.यो. (सा.बां.) विभाग, धुळे २० ऑक्टोबर ३२ वर्षाहून जास्त अशी गांधीजींची पंरपरा असलेला महत्वाचा विभाग †०५ हा विभाग नागरीकांना खालील सुविधा पुरविण्यास बांधील आहे. ही बांधिलकी रो.ह.यो. (सा.बां.) विभाग, धुळे या सनदेद्वारे जाहिर करीत असून ती स्थिकारीत आहेत. सार्वजनिक सेवा तत्परतेने, सौजन्य पूर्वक व सन्मान पूर्वक वागणूक मिळून उपलब्ध व्हाव्यात व नागरीकांचे सामायिक प्रश्न सहानुभूतीपूर्वक सोडवावेत हा दृष्टीकोन ही सनद तयार करतांना नजरेसमोर ठेवला आहे.

- 1) शासकीय इमारतीची (कार्यालयीन तसेच निवासी गाळे) नवीन बांधकामे उत्तम गुणवत्तेची, टिकाऊ, सुरक्षित, अत्यावश्यक सुविधायुक्त, सोंदर्यपूर्ण व सभोवलातचा परिसर सुशोभित करणारी अशी करणे.
- 2) रस्ते विकास योजनेतील रस्त्यांची नवीन बांधकामे, सुधारणा, तसेच त्यावरील मोठे पूल, लहान पूल, मोऱ्या यांची बांधकामे उत्तम दर्जाची व सुरक्षित अशी करणे.
- 3) इमारती, रस्ते व पुलांची नियतकालीक देखभाल व दुरुस्ती उपलब्ध होणाऱ्या निधीतून प्रभावीपणे करणे व सेवा सुविधांचा स्तर उंचावत नेणे.
- 4) इतर सर्व शासकीय विभागांना तांत्रिक सल्ला देणे.
- 5) सार्वजनिक ठिकाणी जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच अतिमहत्वाच्या व्यक्तिसाठी वापरावयाचे मंडप, स्टेज इ. बाबतीत सुरक्षिततेच्या दृष्टीने तपासणी करून प्रमाणित करणे.
- 6) †०५कालीन व्यवस्थेसाठी तत्परतेने स्थापत्य अभियांत्रिकीशी संबंधीत आवश्यक ती कामे करणे व मदत करणे.
- 7) सर्व कार्यालयात प्रतिसाद वेळेपत्रक प्रदर्शित करणे
- 8) ठेकेदारांची नोंदणी प्रमाणपत्रे व विविध ना-हरकतीचे दाखले विहीत कालावधीत निर्गमित करणे.
- 9) विभागापर्यंतच्या सर्व कार्यालयांना आय.एस.ओ. ९००१-२००० प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे.
- 10) सर्व कार्यालयातून कर्मचारी वर्गाची कर्तव्ये व जबाबदाऱ्या फलकावर जाहिररित्या प्रदर्शित करणे.
- 11) प्रत्येक कार्यालयात ठरवून दिलेल्या दिवशी व वेळी सर्वसामान्य जनतेनी गाळ्हाणी / तक्रारी ऐकणे व त्यांचे प्रभावीपणे निराकरण करणे.
- 12) माहितीचा अधिकार अधिनियम अंतर्गत मागीतलेली माहिती संबंधीतांना विहीत मुदतीत उपलब्ध करून देणे.
- 13) विभागाच्या कामकाजात सातत्य ठेऊन व आधुनिकता आणून विभागाची लोकाभिमुखता वाढविणे.
- 14) नागरीकांच्या सनदेस व्यापक प्रसिद्धी देणे.

- 15) संगणकीकरणाबाबत सर्व विभागीय कार्यालये, मंडळ कार्यालय, प्रादेशिक कार्यालये, तसेच मंत्रालय यांना नेटवर्कने जोडून आवश्यक माहिती उपलब्ध होण्यासाठी प्रयत्नशील राहणे. विभागाची विविध माहिती www.mahapwd.com या वेबसाईटवर अद्यावत उपलब्ध करणे.

2) (१) बांधिलकी :-

वरील सर्व कर्तव्ये पार पाडतांना सार्वजनिक बांधकाम विभाग

- अ) सेवेच्या गुणवत्तेची बांधिलकी ठेवील.
- ब) सौजन्यपूर्ण व मदतीची वृत्ती ठेऊन कामाचा वेळेत निपटारा करेल.
- क) पारदर्शकता व निष्ठा ठेवील.

यासाठी वेळोवेळी विविध परवाना पत्रे / प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी कार्यपद्धतीने, पत्रके नागरीकांच्या माहितीसाठी उपलब्ध करण्यात येतील.

(२) नागरीकांची जबाबदारी :-

- शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचेशी नागरीकांची वर्तणूक सौजन्यपूर्वक असावी.
- नागरीकांकडून आवश्यक असलेली माहिती व कागदपत्रे परिपूर्णरित्या मिळावी.
- नागरीकांचा प्रतिसाद विकासाला मदत करणारा असावा.
- विहीत केलेल्या कालावधीपेक्षा कमी कालावधीत सेवा पुरविण्याचा आग्रह धरु नये.
- सार्वजनिक मालमत्तेची व्यवस्था पाहण्यास सहकार्य करावे.
- नागरीकांनी स्वेच्छेने अतिक्रमणे दूर करावीत व पुन्हा सरकारी जागांवर अतिक्रमणे करु नयेत.
- रस्त्याच्या दोन्ही बाजुंना असणाऱ्या वृक्षराजींचे जतन ही नागरीकांची सुध्दा जबाबदारी राहील.
- नागरीकांनी कायदेशीर तरतुदी, नियम, अलिखीत संकेत यांचे पालन करावे.

3) सार्वजनिक बांधकाम विभागाची रचना :-

रो.ह.यो. (सा.बां.) विभाग, धुळे कार्यालय म. मुख्य अभियंता, सा.बां.प्रादेशिक विभाग, नाशिक ३०
अधीक्षक अभियंता, सा.बां.मंडळ, धुळे यांचे अधिपत्याखाली येते.

या विभागाच्या कार्यक्षेत्रामध्ये ५ उपविभाग असून प्रत्येकाकडील कार्यक्षेत्र दर्शविणारा नकाशा व वृक्ष तक्ता
विभागांमार्फत शासकीय इमारती, रस्ते व पुल यांची देखभाल व
दुरुस्तीची कौमे पार पाडली जातात. सदरील कामांच्या अंमलबजावणीसाठी सा. बां. नियमावली, लेखा विनिर्देश,
वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय, परिपत्रके इ. चे काटेकोरपणे पालन क्षेत्रिय अधिकाऱ्यांकडून
केले जाते.

4-अ) कार्यपूर्तीचे वेळोपत्रक :-

ठेकेदाराची नोंदणी, विविध ना-हरकत प्रमाणपत्रे मिळण्यासाठी लागणारा कालावधी, त्यास सक्षम अधिकारी
इ. ची माहिती कार्यपूर्तीचे वेळापत्रकात (परिशिष्ट- " २० ") नमूद केली आहे. अर्जाचा विहीत नमुना व जोडावयाची
आवश्यक कागदपत्रे यांची माहिती विहीत फी भरून संबंधीत विभागीय कार्यालयात मिळू शकेल .

नैसर्गिक आपत्ती, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न इ. उद्भवल्यास या वेळापत्रकातील कार्यपूर्तीच्या
कालावधीत वाढ होऊ शकेल .

4-२०) वेबसाईटवरून :-

विभागाच्या वेबसाईटवरून (संकेत स्थळावरून), तसेच वेळोवेळी प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या पत्रकांद्वारे
जनतेला आकडेवारीचा तपशिल सुलभतेने उपलब्ध होईल.

4-क) खाजगीकरण :-

विशेषत: शहरी भागाच्या विकास कामासाठी अर्थसंकल्पातुन उपलब्ध होणारा अल्प निधी व काळजी गरज,
या कारणामुळे विभागाने विकास कामांमध्ये खाजगी क्षेत्राचा सहभाग "बांधा, वापरा व हस्तांतरीत करा" या तत्वावर
सुरु केला आहे. यामुळे ग्रामीण भागाकडे अधिक विकास निधी उपलब्ध करणे शक्य होणार आहे.

5) वाहतुकीस सुरक्षित रस्ते :-

रस्ते वाहतुकीस सुस्थितीत ठेवण्यासाठी या विभागाने अधिनस्त उपविभागांना व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी सुचना दिलेल्या आहेत. तपशिलवार व आवश्यक असे माहिती फलक रस्त्यावर लावले जातात. जेणेकरून रस्ते वाहतुकीस पादचाऱ्यांसह सर्वांना सर्वकाळ सुरक्षित राहिला.

६. (अ) गान्हाणी / तक्रारी यांचे निराकरण :-

कार्यपूर्तीस होणारा विलंब वा अन्य काही गान्हाणी विभागाबाबत अथवा काही कामाबाबत असतील तर, त्यासाठी नागरीकांनी ज्या विशिष्ट कार्यालयाविरुद्ध गान्हाणे / तक्रार असेल त्या कार्यालयाच्या वरीष्ठ कार्यालय प्रमुखांकडे तक्रार नोंदवावी म्हणजे उदा. उपविभाग कार्यालयाविरुद्ध गान्हाणे / तक्रार असल्यास विभाग कार्यालय प्रमुखांकडे म्हणजे कार्यकारी अभियंता यांचेकडे गान्हाणे मांडावे, विभाग कार्यालयाविरुद्ध गान्हाणे / तक्रार असल्यास मंडळ कार्यालयाच्या अधीक्षक अभियंत्याकडे गान्हाणे मांडावे. अशा गान्हाणी / तक्रारीचे निराकरण वरीष्ठ कार्यालयाकडून ७ दिवसात करण्यात येईल. गान्हाणी / तक्रारी नोंदविण्यासाठी प्रत्येक कार्यालयात स्वतंत्र पेटी ठेवण्यात येईल.

गान्हाणी समक्ष भेटीत / पत्राने वा "ई" मेलद्वारेही नागरीक मांडू शकतात.

ब) नागरीकांच्या सनदेचा आढावा / सिंहावलोकन :-

या नागरीकांच्या सनदेच्या उपयुक्ततेबाबतचा तथा परिणामकारकतेचा आढावा रो.ह.यो. (सा.बां.) विभागाकडून घेण्यात येईल .


क) जनसामान्यांकडून सुचना :-

ही नागरीकांची सनद सर्वसामान्य नागरीकांच्या छाननीसाठी नेहमीच खुली असेल व सन्माननीय नागरीकांच्या बहुमुल्य सुचनांचा गांभर्यपूर्वक विचार करून, त्यात वेळोवेळी सुधारणा घडवून आणता येईल. ही नागरीकांची सनद स्वतःहून काही नवीन कायदेशीर हक्क निर्माण करीत नाही. ती ग्राहकांना म्हणजेच रो.ह.यो. (A00200) विभागाच्या सेवा उपभोगणाऱ्या नागरीकांना जादा हक्क मांडण्यासाठी मदत करते.

7) नागरीकांच्या सनदेची अंमलबजावणी :-

रो.ह.यो. (सा.बां.) अभिभागाच्या या नागरीकांच्या सनदेची अंमलबजावणी दि. १५/७/२००७ पासून करण्यास अ00200 विभाग कटीबद्ध आहे. (सनद † a0010 31/3/2012)

सनदेस व्यापक प्रसिद्धी देऊन, नागरीकांच्या प्रतिक्रीया / अभिप्राय मागविण्यात येतील व त्यांच्या सुचनांचा यथोचित आदर करून आवश्यक बदल करण्यात येतील.

रो.ह.यो. (सा.बां.) विभाग, धुळे खात्रीपूर्वक गुणवत्तेची सेवा पुरविण्याची हमी देत आहे. विभागाच्या कुठल्याही माहितीसाठी नागरीकांना संवेदनशील, सौजन्यपूर्ण व मदत करण्याच्या भावनेने वर्तणूक . कायरपद्धती अधिक लोकाभिमुख, सुलभ व आटोपशीर करण्यासाठी नागरीकांचा सल्ला घेतला जाईल. भ्रष्टाचारास आळा घालण्यात येईल. तसेच नागरीकांच्या गान्हाण्यांचे कालबद्ध निराकरण करण्यात येईल .

દેશ વિભાગ

વૃક્ષ તકતા

કાર્યકારી અભિયંતા, રૂ.હ.યો. (સા.બાં.) વિભાગ, ધુલે

કાર્યકારી અભિયંતા, રો.હ.યો. (સા.બાં.) વિભાગ, ધુલે

ઉપવિભાગીય અભિયંતા,
સા.બાં.ઉપવિભાગ ક્ર.૧,
રૂ.૩૦૦૦૦

ઉપવિભાગીય અધિકારી,
સા.બાં.ઉપવિભાગ ક્ર.૨,
રૂ.૩૦૦૦૦

ઉપવિભાગીય અધિકારી
રૂ.૧૦૦૦(૨૦૦૦) ઉપવિભાગ,
રૂ.૩૦૦૦૦

હાથ્યક અભિયંતા (શ્રેણી-૧),
સા.બાં. ઉપવિભાગ,
શિંદખેડા

ઉપવિભાગીય અધિકારી,
સા.બાં. ઉપવિભાગ,
રૂ.૧૦૦૦૦

-Ök. ü. ÖATMü " 20 "

क्र.	कार्यसुची	कार्यवाही करणारा सक्षम अधिकारी	कार्यपूर्तीचा कालावधी मर्यादा
1	2	3	4
1	कंत्राटदार वर्ग-१ अ १ ब १ क, २, ३ यांची नोंदणी व नुतनीकरण	सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई	75 * ^{१००} १००
2	कंत्राटदार वग-४ ३०४ (†)नोंदणी ३० नुतनीकरण	मुख्य अभियंता (क्षेत्रिय कार्यालय)	60 * ^{१००} १००
3	कंत्राटदार वर्ग-५,६ आणि बेरोजगार अभियंतांचे नोंदणीकरण ३० मजुर सहकारी संस्था वर्ग-† यांचे वर्गीकरण व नुतनीकरण	अधीक्षक अभियंता, सा.बां.मंडळ, धुळे	30 * ^{१००} १००
4	कंत्राटदार वर्ग-७, ८, ९ आणि मजुर कामगार सहकारी संस्था ३० यांचे वर्गीकरण, इमारत देखभाल व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाची परिक्षा उत्तीर्ण नालेल्या उमेदवाराचे वर्ग-७ मध्ये नोंदणी करणे व नुतनीकरण	कार्यकारी अभियंता, रो.ह.यो. (सा.बां.) विभाग, धुळे	30 * ^{१००} १००
5	विश्रामगृहाचे आरक्षण पत्र	कार्यकारी अभियंता (शिरपूर / शिंदखेडा / दोंडाईचा)	7 * ^{१००} १०० शिवाय Online आरक्षणही उपलब्ध
6	रस्त्याच्या कडेला असलेल्या इमारतीचा ना-हरकत परवाना	कार्यकारी अभियंता (शिरपूर / शिंदखेडा / दोंडाईचा)	30 * ^{१००} १००
7	पेट्रोल पंप आणि पेट्रोल पंपाच्या पोहोच मार्गाचे ना-हरकत प्रमाणपत्र	शासन	60 * ^{१००} १००
8	रस्ता ओलांडून जाणाऱ्या वाहिन्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र	मुख्य अभियंता, राष्ट्रीय महामार्गासाठी व अधीक्षक अभियंता इतर मार्गासाठी	30 * ^{१००} १००
9	"०८०८चित्रपट गृहाचे योग्यता प्रमाणपत्र	कार्यकारी अभियंता (शिरपूर / शिंदखेडा / दोंडाईचा)	15 * ^{१००} १००
10	सरकारी इमारतीचे ना उपलब्धता प्रमाणपत्र	कार्यकारी अभियंता (शारपूर / शिंदखेडा / दोंडाईचा)	15 * ^{१००} १००
11	सरकारी निवासस्थान न मिळण्याचे प्रमाणपत्र (अनुउपलब्धता)	कार्यकारी अभियंता	7 * ^{१००} १००

त. क्र.	कार्यसुची	कार्यवाही करणारा सक्षम अधिकारी	कार्यपूर्तीचा कालावधी मर्यादा
1	2	3	4
12	सरकारी निवासस्थान मिळण्याबाबतचे प्रतिक्षा यादी क्र १०५	कार्यकारी अभियंता	7 × ₹१००
13	सरकारी निवासस्थानी राहणाऱ्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या २०३०/०१ ना हरकत दाखले	कार्यकारी अभियंता	30 × ₹१००
14	रास्त भाडे / प्रमाणभाडे प्रमाणपत्र	कार्यकारी अभियंता	15 × ₹१००
15	₹ १०,००० रुपयाचे निश्चितीकरण	कार्यकारी अभियंता	15 × ₹१००
16	इमारतीचे मुल्यनिश्चितीकरण	कार्यकारी अभियंता	30 × ₹१००
17	माहितीचा अधिकार अधिनियम-२००५ नुसार माहिती अधिकारी	शासकीय माहिती अधिकारी तथा सहाय्यक कार्यकारी अभियंता सा.बां.विभाग,धुळे	30 × ₹१००
18	माहितीचा अधिकार अधिनियम-२००५ नुसार अपिलीय अधिकारी	अपिलीय अधिकारी तथा कार्यकारी अभियंता सा.बां.विभाग,धुळे	45 × ₹१००

× ₹१०,००० वर्गाच्या नोंदणी व कुतनीकरण करणेसाठी अर्ज कार्यकारी अभियंता यांचेकडे स्विकारण्यात येतात.

रो.ह.यो. (सा.बां.) विभाग, धुळे
“बांधकाम भवन” आळेपुरा अंगठी, धुळे-४२४००१
साक्षी रोड, धुळे-४२४००१
फोन नं. - (०२५६२) २८८७६३
E-mail : egsdhule.ee@mahapwd.com